

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम १९४८,  
अंतर्गतच्या नियम १९६१ मधील नोंदणी व  
नुतनीकरणासंदर्भात अंमलबजावणी करणेबाबतची  
कार्यपद्धती.

महाराष्ट्र शासन  
उद्योग उर्जा व कामगार विभाग  
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: एमएसए-११/२०१४/ प्र.क्र.२७१/काम-१०,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक :- २४/०६/२०१६.

**वाचा :** शासन निर्णय उद्योग उर्जा व कामगार विभाग क्रमांक: एमएसए-११/२०१४/ प्र.क्र.२७१/  
काम-१०, दिनांक १८मे, २०१५.

### शासन शुध्दीपत्रक

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम , १९४८ व महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नियम १९६१ अंतर्गत नोंदणी दाखला व नुतनीकरण यासाठी अर्ज सादर करतांना हमीपत्र घेण्याबाबत तसेच प्राप्त झालेल्या अर्जावर नोंदणी दाखला व नुतनीकरण कार्यालयीन कामकाजाच्या सात दिवसांत जारी करण्याबाबत करावयाची कार्यपद्धती निश्चित करण्याच्या अनुषंगाने दिनांक १८ मे, २०१५ रोजी शासन निर्णय क्रमांक: एमएसए-११/२०१४/ प्र.क्र.२७१/काम-१० निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या नमुना - 'अ', 'ब' मधील हमीपत्रातील पहिल्या परिच्छेदात “ दिनांक .....रोजीपासून नविन व्यवसाय सुरु करू इच्छितो . “

च्या ऐवजी

“ दिनांक .....पासून नवीन व्यवसाय सुरु करण्यात आलेला आहे. “ असे वाचावे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०६२८१२२८३९३५१० असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( वर्षा भरोसे )

उपसचिव महाराष्ट्र शासन

प्रत-

१. मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
२. मा. राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
३. प्रधान सचिव (कामगार) यांचे स्विय सहायक.
४. कामगार आयुक्त, मुंबई
५. आयुक्त, बृहन्मुंबई महानगर पालिका, मुंबई
६. मुख्य दुकाने निरीक्षक, बृहन्मुंबई महानगर पालिका, मुंबई.
७. कामगार आयुक्त, मुंबई यांच्यादारे सर्व क्षेत्रिय कार्यालयांना अग्रेषित.
८. निवडनस्ती.